

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतीमार्फत राबविण्यात येणा-या रोपवाटीका व वृक्ष लागवड कार्यक्रमासाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्याकरिता मनुष्यबळ बाह्यस्थ पध्दतीने घेण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग (रोहयो प्रभाग)
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
शासन शुद्धिपत्रक, मग्रारोहयो-२०११/प्र.क्र. १३४ /रोहयो-१०अ
दिनांक : १६ एप्रिल, २०११


- वाचा : १. शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११/प्र.क्र.२८/रोहयो-१, दिनांक ९ मे, २०११
२. शासन निर्णय क्र. मग्रारो-२०११/प्र.क्र.२८/रोहयो-१, दिनांक १० मे, २०११
३. शासन परिपत्रक क्रमांक मग्रारो-२०११/प्र.क्र.२८/रोहयो-१ दि.२ सप्टेंबर, २०११
४. शासन निर्णय, मग्रारोहयो-२०११/प्र.क्र. १३४ /रोहयो-१०अ दिनांक ३१ डिसेंबर, २०११

शुद्धिपत्रक

वरील विषयाच्या संदर्भाकीत दिनांक ३१ डिसेंबर, २०१२ च्या शासन निर्णयाच्या परिच्छेद ६ मध्ये " वृक्ष मार्गदर्शक व संरक्षक यांच्या नेमणुकीचा कालावधी दिनांक १ जानेवारी २०११ ते ३१ जुलै, २०११ असा राहिल. " असे नमूद करण्यात आले आहे त्याऐवजी खालीलप्रमाणे वाचावे.

" वृक्ष मार्गदर्शक व संरक्षक यांच्या नेमणुकीचा कालावधी दिनांक १ जानेवारी २०१२ ते ३१ जुलै, २०१२ असा राहिल. "

७. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in. या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्र. 20120417081524424001 हा आहे.



(व्ही. गिरिराज)

प्रधान सचिव (रोहयो) नियोजन विभाग.

प्रति,

मा.राज्यपाल यांचे खाजगी सचिव.
मा. मुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
सर्व मंत्री, राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव.
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.

सर्व अतिरिक्त मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव, मंत्रालयीन विभाग, मुंबई.
सर्व विभागीय आयुक्त.

आयुक्त (कृषि), महाराष्ट्र राज्य, पुणे.

मुख्य अभियंता, लघुपाटबंधारे (स्थानिक स्तर), पुणे.

प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर.

संचालक, सामाजिक वनीकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

संचालक, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे.

उप सचिव (रोहयो समिती), महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन, मुंबई.

सर्व जिल्हाधिकारी (बृहन्मुंबई वगळून)

सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.

महासंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई.

महासंचालक, माहिती व जनसंपर्क संचालनालय, मुंबई. (प्रसिध्दी करीता),

विभागीय कृषि सहसंचालक, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, लातूर.

सर्व अधीक्षक कृषि अधिकारी,

सर्व सहसंचालक, सामाजिक वनीकरण वृत्ते, नागपूर/अमरावती/औरंगाबाद/नाशिक/पुणे/

कोंकण वृत्त ठाणे.

सर्व मुख्य वन संरक्षक/सर्व उप वनसंरक्षक.

सर्व विभागीय वन संरक्षक/सर्व विभागीय मृदसंधारण अधिकारी.

सर्व उपसंचालक, सामाजिक वनीकरण विभाग,

सर्व प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,

महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१ व २, मुंबई व नागपूर,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१ व २, मुंबई व नागपूर,

सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,

सर्व मंत्रालयीन विभाग,

सर्व कार्यासन अधिकारी, रोहयो प्रभाग व जलसंधरण विभाग.

निवडनस्ती / सारग्रंथ रोहयो-१